



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ३, अंक ३२]

मंगळवार, मे ३०, २०१७/ज्येष्ठ ९, शके १९३९

[पृष्ठे ६, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ४९

प्राधिकृत प्रकाशन

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका

सार्वत्रिक निवडणूक २०१७

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे अनुसूची "घ" प्रकरण १ निवडणूक नियम क्रमांक ८

अधिसूचना

क्रमांक भिनिशमनपा/सानि २०१७/१७१४/२०१७, दि. २६ मे २०१७

ज्याअर्थी, विद्यमान भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेची मुदत दिनांक १० जून २०१७ रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणूक घेणेसाठी मा. राज्य निवडणूक आयोगाने क्र. रानिआ/मनपा. २०१७/प्र.क्र.२७/का-०५, दि. १९ एप्रिल २०१७ अन्वये आदेश दिले ; आणि

ज्याअर्थी, सदर आदेशाप्रमाणे दिनांक २४ मे २०१७ रोजी भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होऊन मतमोजणी दिनांक २६ मे २०१७ रोजी पूर्ण झालेली आहे ; आणि

ज्याअर्थी, १ ते २३ प्रभागातील ९० जागांवर वैधरीत्या निवडून आलेल्या उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेली आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे, अनुसूची प्रकरण १, निवडणूक नियमाखालील नियम ३९ (२) मधील तरतुदीप्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून, मी, डॉ. योगेश म्हसे (भा.प्र.से.), आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका प्रत्येक प्रभागातील जागानिहाय सर्वाधिक मते मिळवून उक्त अधिनियम ५ (२)(अ) अन्वये निवडून आलेल्या पालिका सदस्यांची नावे खालीलप्रमाणे अधिसूचित करित आहे :-

अ. क्र.	प्रभाग	जागा क्र.	आरक्षण	निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव	निवडून आलेल्या उमेदवाराचा पत्ता	पक्ष	मिळालेली मते
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१	१	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. विलास रघुनाथ पाटील	३३३ रत्नदीप, गोकुळ नगर, कासार आळी, भिवंडी ४२१ ३०२.	कोणार्क विकास आघाडी.	५६९३
२	१	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. प्रतिभा विलास पाटील	३३३ रत्नदीप, गोकुळ नगर, कासार आळी, भिवंडी ४२१ ३०२.	कोणार्क विकास आघाडी.	५७७१

(१)

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
३	१	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. सविता दत्तात्रेय कोलेकर	घर नं. ४२१, कोलेकर चौक, कोंबडपाडा, भिवंडी ४२१३०२.	कोणार्क विकास आघाडी.	४५६०
४	१	ड	सर्वसाधारण	श्री. नितीन रघुनाथ पाटील	३३३ रत्नदीप, गोकुळ नगर, कासार आळी, भिवंडी ४२१३०२.	कोणार्क विकास आघाडी.	५२७५
५	२	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. नमरा औरंगजेब अन्सारी	घर क्र. ११३०, हबीब बिल्डिंग, वंजारपट्टी नाका, भिवंडी ४२१३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	६८६८
६	२	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. मिस्बा इमरान खान	५०६/२००, अब्दुला मंजिल जवळ, ममता हॉस्पिटल.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	७१८४
७	२	क	सर्वसाधारण	श्री. इमरान वली मोहमद खान	५०६/२००, अब्दुला मंजिल जवळ, ममता हॉस्पिटल.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	७१७०
८	२	ड	सर्वसाधारण	श्री. अहमद हुसेन मंगु सिद्दीकी	घर क्र. ६४४, रेशम अपार्टमेंट, नाशिक रोड, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	६४७८
९	३	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. शरद नामदेव धुळे	घर नं. ३४९, साई महल, हनुमान मंदिराच्यासमोर, नागाव, ता. भिवंडी, जि ठाणे.	रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए).	३४४१
१०	३	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. धनश्री राम पाटील	घर नं. २१२, शंकर मंदिरजवळ, चाविन्द्रा, भिवंडी.	रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए).	३६५५
११	३	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. रिहाना मेहमूद आलम सिद्दीकी.	६५९, बंदर मंजिल, १ ला मजला, रूम नं ८, पटेल नगर, भिवंडी.	रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए).	३४२२
१२	३	ड	सर्वसाधारण	श्री. विकास सखाराम निकम	३७६२, गायत्री नगर, आंबेडकर चौक, नागांव रोड, भिवंडी.	रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए).	३६२७
१३	४	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. अरसद मो. असलम अन्सारी	घ. नं. २३१, रु. नं. ५, तळमजला, आयेशा अपार्टमेंट, पिन ४२१३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४९९९
१४	४	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. शबनम महबूब रहमान अंसारी	घ. नं. ११३०, हबीब मंजिल, वंजारपट्टी नाका.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४९१२
१५	४	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. अंजुम अहमद हुसैन सिद्दीकी	६४४, रेशम अपार्टमेंट, नाशिकरोड, धान जवळ.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४४६६
१६	४	ड	सर्वसाधारण	श्री. अरुण रामचंद्र राऊत	घर नं. ३०३३, लक्ष्मी निवास, एस. टी. स्टॅन्डसमोर, मारुती मंदिरजवळ, भिवंडी. जि. ठाणे.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४३१४
१७	५	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. मलीक अ नजीर अ मोमीन	२२२, अप्सरा हॉटेलच्यामागे, नवीन इस्लामपूरा, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५१७८
१८	५	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. जरीना नफीस अन्सारी	३९५/१३, याकूब अपा., कॉर्टर गेट, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५५९४
१९	५	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. शमीम बदीउज्जमा अन्सारी	घर क्र. ४९२, ४ था निजामपुरा, अंसारी रोड, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५६७१
२०	५	ड	सर्वसाधारण	श्रीम. फराज अंजुम बहूद्दीन	७४, २ रा निजामपुरा, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	६०४४
२१	६	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. सायली गजानन शेते	४६५/०, पार्वती सदन, कासार आळी, भिवंडी ४२१३०८.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	६७१५
२२	६	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. रसिका प्रदीप राका	३५, प्रभुआळी, राका भवन, मंडई रोड, भिवंडी ४२१३०८.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	६८३३

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
२३	६	क	सर्वसाधारण	श्री. परवेज अह. सिराज अह. मोमीन.	हाऊस नं. ४०, हमालवाडा, कारीवली नाका, भिवंडी ४२१ ३०८.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५७९०
२४	६	ड	सर्वसाधारण	श्री. जावेद गुलाम मो. दलवी	घर नं. ७९, बंदर रोड, नारळी तलाव जवळ, भिवंडी ४२१ ३०८.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	७३६३
२५	७	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. साजेदा बानो इश्तियाक मोमीन.	२२७, खजूरपुरा, गौरीपाडा, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५२३९
२६	७	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. राबिया मकबुल हसन खान	७७, शमीम मंजिल, २ रा मजला, रोशनबाग, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५७४१
२७	७	क	सर्वसाधारण	श्री. सिराज मो. ताहीर मोमीन	घर नं. ४०६, गौरीपाडा, दर्गाह रोड, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४४८६
२८	७	ड	सर्वसाधारण	श्री. मोहमद वसीम मो. हुसेन अन्सारी.	४२५/१२, सबिरा बिल्डिंग, रोशन बाग रोड, दर्गा ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५७१४
२९	८	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. तल्हा शरीफ हसन मोमीन	१२७/१, वाजा मोहल्ला, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	७७११
३०	८	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. शकिरा बानो इम्तियाज अहमद शेख.	२१४ जेद अबिद रोड, कणेरी पोलीस स्टेशन जवळ, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	७४३८
३१	८	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. समिना सोहेल शेख	सोहेल शेख ८७ जैतुनपुरा, मंगल बाजार स्लॅब, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	६५३०
३२	८	ड	सर्वसाधारण	श्री. शाफ अलताफ मोमीन	९, बंगालपुरा, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	६३१३
३३	९	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. प्रशांत अशोक लाड	न्हावीपाडा, घर नं. १८००, विघ्नेश्वर बिल्डिंग, कल्याण रोड, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५१६९
३४	९	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. फरजाना मो. इस्माईल रंगरेज	स्टार हॉटेल जवळ, गैबीपीर रोड, कल्लू मिर्ची बिल्डिंग, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४४३७
३५	९	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. राबिया मो. शमीम अन्सारी	२९३, रावजीनगर, कल्याण रोड, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५३२२
३६	९	ड	सर्वसाधारण	श्री. तफज्जुल हुसेन मकसूद हुसेन अन्सारी.	८२३, ताज कम्पाऊंड, गैबीनगर, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४२७२
३७	१०	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. जुबैर अहमद मो. फारूक अन्सारी.	घर नं. २१२९, वेताळपाडा, एस. टी. स्टॅन्ड समोर.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४४६३
३८	१०	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. शीफा अशाफाक अन्सारी	घर नं. ५२१, गुलजार नगर, नागाव-२, शांतीनगर रोड, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४६१७
३९	१०	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. कशाफ अशरफ खान	घर नं. ७४२, अतहर रोड, गुलजार नगर, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४७७२
४०	१०	ड	सर्वसाधारण	श्री. आरिफ मोह. हानीफ खान	घर नं. ६०६/२, पारकर मंजिल, गैबीनगर, भिवंडी.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३६७७
४१	११	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. स्वाती करण भगत	सोनी सदन, ३३० नागांव, भिवंडी, जि. ठाणे ४२१ ३०२.	समाजवादी पार्टी	४५६१
४२	११	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. रेशमाबानो मो. हलीम अन्सारी.	घर नं. २११०/१०१, मेराज अपार्टमेंट, बी-विंग, वफा कॉम्प्लेक्स, पिन ४२१३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४६१७

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
४३	११	क	सर्वसाधारण	श्री. अब्बास अली जलीला अहेमद अन्सारी.	घर नं. ८००, गोसीय मंजिल, आनंद टाकीजच्या मागे, गैबीनगर, भिवंडी, जि. ठाणे ४२१ ३०२.	समाजवादी पार्टी	४१५२
४४	११	ड	सर्वसाधारण	श्री. नसरुल्ला नूर मोहम्मद अन्सारी.	घर नं. ६, मौलाना आझाद नगर रोड, दिनयात मस्जिद पिराणी पाडा, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३८८३
४५	१२	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. नादिया इरशाद खान	१०१०/५ शांतीनगर, भिवंडी ४२१३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३७५८
४६	१२	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. रजिया नासीर खान	घ. नं. ४९८, बिलाल नगर, शांतीनगर, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३४९०
४७	१२	क	सर्वसाधारण	श्री. साजिदहुसैन तफज्जुलहुसैन अन्सारी.	घ. नं. ३४६, आझादनगर, गौसिया मस्जिद जवळ, शांतीनगर, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३८८२
४८	१२	ड	सर्वसाधारण	श्री. मो. हलिम मो. हरून अन्सारी	घ. नं. २११०/१०१, मिराज अपार्टमेंट, बी-विंग, वफा कॉम्प्लेक्स, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३८०९
४९	१३	अ	अनुसूचित जमाती (महिला).	श्रीम. मनिषा सुनिल दांडेकर	१०६२, समर्थसदन, भादवड, आदिवासी पाडा नं. १, भिवंडी ४२१ ३०२.	शिवसेना	५६३७
५०	१३	ब	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. संजय लक्ष्मण म्हात्रे	४१, अनंत निवास, भादवड, भिवंडी, ठाणे ४२१ ३०२.	शिवसेना	६१३४
५१	१३	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. अस्मिता प्रभुदास नाईक	२२५, पिताश्री निवास, कल्याण रोड, पाईपलाईन, टेमघर ४२१ ३०२.	शिवसेना	४५६०
५२	१३	ड	सर्वसाधारण	श्री. बाळाराम मधुकर चौधरी	हाऊस नं. १०१, टेमघर, पोस्ट-दांडेकरवाडी, भिवंडी ४२१ ३०२.	शिवसेना	५६२१
५३	१४	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. फिरोजा अबुसुफियान शेख	१०२०/१, चाळ क्र. १२/१, शांतीनगर, भाजीमार्केट ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३४९४
५४	१४	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. हुस्ना परवीन मोह. याकुब अन्सारी.	१०६५, केजीएन चौक, ऑटो स्टॅन्ड जवळ, शांती नगर, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४४५८
५५	१४	क	सर्वसाधारण	श्री. झाकीर अजीम बेग मिर्झा	हाऊस नं. १५४८, शाहीन मंझिल, २ रा मजला, पिरानिपाडा, पिन ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४२६५
५६	१४	ड	सर्वसाधारण	श्री. मतलुब अफझल खान	हाऊस नं. ४८०, मौलाना आझाद रोड, पिन ४२१ ३०२	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३८२१
५७	१५	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. मदन कृष्णा नाईक	२८८, पिताश्री निवास, टेमघरपाडा, भादवड, भिवंडी ४२१ ३०२.	शिवसेना	३९७८
५८	१५	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. सुग्राबी हाजीशाहा खान	घर क्र. ३०, आझमी बिल्डींग, अप्सरा सिनेमा समोर, नवी वस्ती, भिवंडी ४२१ ३०२.	शिवसेना	३२३०
५९	१५	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. गुलाब मदन नाईक	२८८, पिताश्री निवास, टेमघरपाडा, भादवड, भिवंडी ४२१३०२.	शिवसेना	३५६९
६०	१६	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. पद्मा भुमेश कल्याडपु	हाऊस नं. २६५ आग्रारोड, पारसिक बँके समोर, तेलीपाडा, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय जनता पार्टी.	४४७७

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
६१	१६	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. क्षमा मनोज ठाकुर	२२५, ओम निवास, रूम नं. २०३, २रा मजला, पारसिक बँकेसमोर, न्यू कणेरी, भिवंडी.	अपक्ष	४५६०
६२	१६	क	सर्वसाधारण	श्री. दिलीप चिमणलाल कोठारी	३८९, पुनीत सागर इमारत, आग्रारोड, न्यू कणेरी, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय जनता पार्टी	३४९६
६३	१६	ड	सर्वसाधारण	श्री. नित्यानंद शंकर नाडर	घर नं २३३, लाहोटी कंपाउंड, लक्ष्मी सिल्क मिलच्या जवळ, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय जनता पार्टी	३४७१
६४	१७	अ	अनुसूचित जाती (महिला).	श्रीम. नंदनी महेंद्र गायकवाड	८०५, व्हाळादेवीनगर, कामतघर रोड, भिवंडी ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	६६६६
६५	१७	ब	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. मिना बालकिसन कल्याणम	बी. ११, नवजीवन कॉलनी, राम मंदिर जवळ, पदमानगर, भिवंडी ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	७५७५
६६	१७	क	सर्वसाधारण	श्री. संतोष मंजय्या शेटी	३०५, दुसरा मजला, पूजा अपार्टमेंट, बी. एन. एन. कॉलेज रोड, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय जनता पार्टी	७३६०
६७	१७	ड	सर्वसाधारण	श्री. सुमित पुरुषोत्तम पाटील	घर नं ८०/जी १, रो हाऊस नं. ५५, टाईप एफ, तळ मजला, मानसरोवर हाऊसिंग कॉम्प्लेक्स, फेणे गाव, भिवंडी ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	७८०४
६८	१८	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्रीम. कामिनी रविंद्र पाटील	घर नं. १२, जरीमरी मंदिरजवळ, कणेरी, भिवंडी ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	५४४७
६९	१८	ब	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. दर्शना अमित गायकर	३१०, ज्ञानेश्वर मंदिरजवळ, गौरीपाडा, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय जनता पार्टी	५९४०
७०	१८	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. शाहीन फरहान सिद्दिकी	घर नं. ७५२, फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला, सोमानगर, भिवंडी ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	५९०७
७१	१८	ड	सर्वसाधारण	श्री. सुहास जालिंदर नकाते	५५८, नकाते बिल्डिंग, नकाते क, रूम नं. १०१, नारपोली, भिवंडी ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	५६८८
७२	१९	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.	श्री. शकील मुस्तकीम अन्सारी	हा. नं. ४३८, न्यू गौरीपाडा, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४८१०
७३	१९	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. उजमा मो हाशिम खान	४७५, सिद्धिक कॉम्प्लेक्स, धोबीतलाव, न्यू गौरीपाडा, पिन ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	४०२५
७४	१९	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. नाजेमा मो. हदीस अन्सारी	७७, शमिम मंजिल, रोशन बाग, भिवंडी	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	५०३४
७५	१९	ड	सर्वसाधारण	श्री. मुक्तार अहमद मोहमद अली खान.	६८, मोहमदी मंझील, रोशन बाग, भिवंडी ४२१ ३०२.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३७३०
७६	२०	अ	अनुसूचित जाती (महिला).	श्रीम. साखरबाई गेणू बगाडे	साठेनगर, नारपोली, भिवंडी	भारतीय जनता पार्टी	३७२१
७७	२०	ब	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. वैशाली मनोज म्हात्रे	रूम नं. २०२, बिल्डिंग नं. १२३४, समृद्धी अपार्टमेंट.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	३६४१
७८	२०	क	सर्वसाधारण	श्री. प्रकाश राजाराम टावरे	१९३, वंदना निवास, बालाजीनगर, नारपोली, भिवंडी ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	३३५८

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
७९	२०	ड	सर्वसाधारण	श्री. यशवंत जयराम टावरे	१००१, न्यू टावरे कंपाऊंड, नारपोली, भिवंडी	भारतीय जनता पार्टी	३५६८
८०	२१	अ	अनुसूचित जाती	श्री. अशोक शांताराम भोसले	घर नं. १३५२, साई दत्त निवास, भोसले बिल्डिंग, चौधरी, पिन ४२१ ३०५.	शिवसेना	५२३१
८१	२१	ब	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. वंदना मनोज काटेकर	१४४१, श्री वन्हाळा आशीर्वाद बंगलो, ऑपो गणपती विसावा, पिन ४२१ ३०५.	शिवसेना	५९१३
८२	२१	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. अलका नारायण चौधरी	१५५/१८, कामतघर रोड, ओल्ड ताडाली, भिवंडी ४२१ ३०२.	शिवसेना	५६८१
८३	२१	ड	सर्वसाधारण	श्री. मनोज मोतिराम काटेकर	१४४१, श्री वन्हाळा आशीर्वाद बंगलो, ऑपो गणेश विसावा, पिन ४२१ ३०५.	शिवसेना	५६२०
८४	२२	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).	श्रीम. दिपाली दिनेश पाटील	४४८, लक्ष्मी निवास, हनुमान मंदिरजवळ, कामतघर-बी, पिन ४२१ ३०५.	अपक्ष	४१३०
८५	२२	ब	सर्वसाधारण	श्री. तुषार यशवंत चौधरी	एच नं. १००२/१, ओल्ड ताडाली, कामतघर रोड, भिवंडी ४२१ ३०५.	शिवसेना	४०६७
८६	२२	क	सर्वसाधारण	श्री. श्याम मनसुखराम अग्रवाल	बी-१०, ५०१, ५०२, ५वा मजला, मानसरोवर, भिवंडी ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	४४५५
८७	२३	अ	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	श्री. निलेश हरिश्चंद्र चौधरी	हाऊस नं. ४४२, शंकर निवास, ताडाली कामतघर, भिवंडी ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	६०५७
८८	२३	ब	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. अस्मिता राजेश चौधरी	हाऊस नं. ४४२, रकमाई शंकर निवास, न्यु ताडाली, पिन ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	६३६६
८९	२३	क	सर्वसाधारण (महिला).	श्रीम. योगिता महेश पाटील	घर नं. २०१, २ रा मजला, ए-विंग, रघुनाथ कॉम्प्लेक्स, पिन ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	५९९०
९०	२३	ड	सर्वसाधारण	श्री. हनुमान रामू चौधरी	घर नं. ४५६, रामू चौधरी कम्पाऊंड, ताडाली, कामतघर, पिन ४२१ ३०५.	भारतीय जनता पार्टी	६१५२

डॉ. योगेश म्हसे,

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी.

भिवंडी,

दिनांक २६ मे २०१७.